



सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ  
परकीय भाषा विभाग

परकीय भाषा विभाग खालील परकीय भाषांचे अर्धवेळ अभ्यासक्रम जाहीर करत आहे.

स्तर व भाषा :

- जलद प्रमाणपत्र अभ्यासक्रम - फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश
- जलद पदविका अभ्यासक्रम - जर्मन

कालावधी : ४॥ महिने

केंद्रे : १. परकीय भाषा विभाग, डेक्कन जिमखाना, पुणे ४११ ००४.

२. नू.म.वि. मुर्लीची शाळा.

**वि.सू. : सर्वच अभ्यासक्रमांचे तास सर्व केंद्रांवर होत नाहीत. कृपया २०१५-१६साठी प्रत्येक भाषेबाबतचा स्तर व केंद्राचा तपशील खाली त्या त्या भाषेअंतर्गत पाहून घ्यावा.**

फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश भाषांचा जलद प्रमाणपत्र अभ्यासक्रम -- अध्यापन ४॥ महिने ४ जानेवारी २०१६ पासून आठवड्यातून ५ दिवस, रोज २ तास या प्रमाणे.

जर्मन भाषेचा जलद पदविका अभ्यासक्रम -- अध्यापन ४॥ महिने १८ जानेवारी २०१६ पासून आठवड्यातून ५ दिवस, रोज २ तास या प्रमाणे.

**शैक्षणिक अर्हता**

- नव्याने शिकणा-यांसाठी (जलद प्रमाणपत्र अभ्यासक्रम) - दहावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण
- जलद पदविका अभ्यासक्रमासाठी - त्याच भाषेतील पुणे विद्यापीठाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम / जलद प्रमाणपत्र अभ्यासक्रम परीक्षा किंवा समकक्ष\* परीक्षा उत्तीर्ण

\* समकक्ष परीक्षांची माहिती त्या त्या भाषेअंतर्गत पाहून घ्यावी

**प्रवेशाचे वेळापत्रक**

जलद प्रमाणपत्र अभ्यासक्रम	पासून	पर्यंत	वेळा
विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध असतील	१६ नोव्हेंबर २०१५	२६ नोव्हेंबर २०१५	
अर्ज व त्यासोबतचे शुल्क संकेतस्थळावर चलन निर्माण करून त्याद्वारे बँकेत पैसे भरून त्याची एक प्रत तसेच आवश्यक कागदपत्रांची साक्षांकित प्रत परकीय भाषा विभागात आणून देणे	२६ नोव्हेंबर २०१५	२८ नोव्हेंबर २०१५	स. ११ ते दु. २
<b>पहिली गुणवत्ता यादी जाहीर</b>	१ डिसेंबर २०१५		
पहिल्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांनी त्या त्या अभ्यासक्रमांचे शुल्क संकेतस्थळावर चलन निर्माण करून त्याद्वारे बँकेत पैसे भरून त्याची एक प्रत परकीय भाषा विभागात आणून देणे	२ डिसेंबर २०१५	४ डिसेंबर २०१५	स. ११ ते दु. २
<b>दुसरी गुणवत्ता यादी जाहीर</b>	७ डिसेंबर २०१५		
दुस-या गुणवत्ता यादीतील उमेदवारांनी त्या त्या अभ्यासक्रमांचे शुल्क संकेतस्थळावर चलन निर्माण करून त्याद्वारे बँकेत पैसे भरून त्याची एक प्रत परकीय भाषा विभागात आणून देणे	८ डिसेंबर २०१५	९ डिसेंबर २०१५	स. ११ ते दु. २
<b>तिसरी गुणवत्ता यादी जाहीर (तोवर जागा न संपल्यास)</b>	१० डिसेंबर २०१५		
तिस-या गुणवत्ता यादीतील उमेदवारांनी त्या त्या अभ्यासक्रमांचे शुल्क संकेतस्थळावर चलन निर्माण करून त्याद्वारे बँकेत पैसे भरून त्याची एक प्रत परकीय भाषा विभागात आणून देणे	११ डिसेंबर २०१५		दु. ३ ते ५

जलद पदविका अभ्यासक्रम	पासून	पर्यंत	वेळा
विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध असतील	४ जानेवारी २०१६	७ जानेवारी २०१६	
अर्ज व त्यासोबतचे शुल्क संकेतस्थळावर चलन निर्माण करून त्याद्वारे बँकेत पैसे भरून त्याची एक प्रत तसेच आवश्यक कागदपत्रांची साक्षांकित प्रत परकीय भाषा विभागात आणून देणे	७ जानेवारी २०१६	८ जानेवारी २०१६	स. ११ ते दु. २
<b>पहिली गुणवत्ता यादी जाहीर</b>	१० जानेवारी २०१६		
पहिल्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांनी त्या त्या अभ्यासक्रमांचे शुल्क संकेतस्थळावर चलन निर्माण करून त्याद्वारे बँकेत पैसे भरून त्याची एक प्रत परकीय भाषा विभागात आणून देणे	११ जानेवारी २०१६	१२ जानेवारी २०१६	स. ११ ते दु. २
<b>दुसरी गुणवत्ता यादी जाहीर</b>	१४ जानेवारी २०१६		
दुस-या गुणवत्ता यादीतील उमेदवारांनी त्या त्या अभ्यासक्रमांचे शुल्क संकेतस्थळावर चलन निर्माण करून त्याद्वारे बँकेत पैसे भरून त्याची एक प्रत परकीय भाषा विभागात आणून देणे	१५ जानेवारी २०१६		दु. ३ ते ५
<b>तिसरी गुणवत्ता यादी जाहीर (तोवर जागा न संपल्यास)</b>	१६ जानेवारी २०१६		
तिस-या गुणवत्ता यादीतील उमेदवारांनी त्या त्या अभ्यासक्रमांचे शुल्क संकेतस्थळावर चलन निर्माण करून त्याद्वारे बँकेत पैसे भरून त्याची एक प्रत परकीय भाषा विभागात आणून देणे	१८ जानेवारी २०१६		दु. ११ ते १

### **शुल्काचा तपशील सर्व भाषांच्या अभ्यासक्रमांसाठी स्तरनिहाय व निवासनिहाय**

- १. प्रवेश अर्ज शुल्क सर्वांना समान : Rs 300/- प्रत्येक अभ्यासक्रमासाठी. पुढे प्रवेश न घेतल्यास परतावा मिळणार नाही.**
- २. अभ्यासक्रम शुल्क -**

अभ्यासक्रमाचे नाव	कालावधी	अभ्यासक्रम शुल्क रुपयांमध्ये			
		महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी	भारताच्या इतर राज्यांचे अधिकृत निवासी	सार्क (SAARC) देशांचे नागरिक	इतर देशांचे नागरिक
<b>जलद प्रमाणपत्र अभ्यासक्रम</b>	साडेचार महिने	4,260/-	8,160/-	12,060/-	19,860/-
<b>जलद पदविका अभ्यासक्रम</b>	साडेचार महिने	4,910/-	9,460/-	14,010/-	23,110/-

### **भाषावार अर्हता व तुकड्या**

**वि. सू - सामाजिक आरक्षण लागू केल्यानंतर**

- जलद प्रमाणपत्र अभ्यासक्रमांसाठी ५ जागा जुन्या ११वी मॅट्रिक उत्तीर्णासाठी राखीव.
- जर्मन भाषेच्या जलद पदविका अभ्यासक्रमांसाठी मूलभूत अर्हताधारकांसाठी ७० ंक्के तर समकक्ष अर्हताधारकांसाठी ३० ंक्के जागा राखीव.
- कृपया आपले **नेमके गुण** लिहावेत, केवळ श्रेणी लिहिणे गुणवत्ता यादी करण्यासाठी पुरेसे नाही.

## जर्मन भाषेसाठी शैक्षणिक अर्हता

जर्मन भाषेचा जलद प्रमाणपत्र अभ्यासक्रम	मूलभूत अर्हता : SSC/ CBSC/ ICSE ची दहावीची परीक्षा उत्तीर्ण समकक्ष अर्हता : १९७५पूर्वीचे ११वी मॅट्रिक
जर्मन भाषेचा जलद पदविका अभ्यासक्रम	मूलभूत अर्हता : (७० ंक्के जागा) पुणे विद्यापीठाची जर्मन भाषेच्या प्रमाणपत्र / जलद प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची परीक्षा उत्तीर्ण. समकक्ष अर्हता : (३० ंक्के जागा) खालीलपैकी कोणतेही एक - १. बारावीला जर्मन भाषेत १०० गुणांच्या परीक्षेत किमान ७० गुण पडून परीक्षा उत्तीर्ण. २. कला / वाणिज्य विद्याशाखेच्या प्रथम वर्षात जर्मन भाषेत नवशिक्या किंवा प्रगत स्तरावर किमान ७० ंक्के गुण. ३. जर्मन भाषेचे १८० तासांचे शिक्षण, त्याची परीक्षा किमान ८० ंक्के गुणांनी उत्तीर्ण. ४. GI / MMB ची A2 स्तराची परीक्षा किमान ८० ंक्के गुणांनी उत्तीर्ण ('Gut' श्रेणी).

बॅच	वार	वेळ	किती ते किती	कोठे	विद्यार्थी संख्या
<b>जर्मन भाषेचा जलद प्रमाणपत्र अभ्यासक्रम (एकूण जागा : १५०)</b>					
GIC4	सोम ते शुक्र	सकाळ	८.३० ते १०.३०	परकीय भाषा विभाग, पुणे ४	पन्नास
GIC5	सोम ते शुक्र	सायंकाळ	६.३० ते ८.३०	नूमवि मुलींची शाळा	पन्नास
GIC6	सोम ते शुक्र	सायंकाळ	६.३० ते ८.३०	नूमवि मुलींची शाळा	पन्नास
<b>जर्मन भाषेचा जलद पदविका अभ्यासक्रम (एकूण जागा : ५०)</b>					
GID2	सोम ते शुक्र	सायंकाळ	६.३० ते ८.३०	नूमवि मुलींची शाळा	पन्नास

## फ्रेंच भाषेसाठी शैक्षणिक अर्हता

फ्रेंच भाषेचा जलद प्रमाणपत्र अभ्यासक्रम	मूलभूत अर्हता : SSC/ CBSC/ ICSE ची दहावीची परीक्षा उत्तीर्ण समकक्ष अर्हता : १९७५पूर्वीचे ११वी मॅट्रिक
---	--

<b>फ्रेंच भाषेचा जलद प्रमाणपत्र अभ्यासक्रम (एकूण जागा : ५०)</b>					
बॅच	वार	वेळ	किती ते किती	कोठे	विद्यार्थी संख्या
FIC2	सोम ते शुक्र	सायंकाळ	६.३० ते ८.३०	नूमवि मुलींची शाळा	पन्नास

## स्पॅनिश भाषेसाठी शैक्षणिक अर्हता

स्पॅनिश भाषेचा जलद प्रमाणपत्र अभ्यासक्रम	मूलभूत अर्हता : SSC/ CBSC/ ICSE ची दहावीची परीक्षा उत्तीर्ण समकक्ष अर्हता : १९७५पूर्वीचे ११वी मॅट्रिक
--	--

<b>स्पॅनिश भाषेचा जलद प्रमाणपत्र अभ्यासक्रम (एकूण जागा ५०)</b>					
बॅच	वार	वेळ	किती ते किती	कोठे	विद्यार्थी संख्या
SIC2	सोम ते शुक्र	सायंकाळ	६.३० ते ८.३०	नूमवि मुलींची शाळा	पन्नास

**सूचना : सर्व प्रवेश गुणवत्तेनुसारच होतील.**

**प्रवेशप्रक्रिया :**

१. **http://campus.unipune.ac.in** या संकेतस्थळावर जा. भारतीय भाषा विभागाच्या अर्धवेळ अभ्यासक्रमांचे प्रवेशप्रक्रियाही आता येथूनच होईल. तुमचे खाते नसेल तर **Sign up** या शब्दांवर टिचपी मारून तुमचे खाते निर्माण करा.
२. जर तुम्ही या आधीच एखाद्या उद्व्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी खाते उघडले असेल तर त्याच नावाने पुन्हा त्यात प्रवेश करा (Log in)
३. नव्याने खाते निर्माण करताना जे वापरकर्ता नाव व त्याचा परवलीचा संकेत (password) तुम्ही ठरवला असेल त्याची माहिती तुम्ही दिलेल्या इमेल पत्त्यावर तुम्हाला पोळवली जाईल. हे वापरकर्ता नाव व त्याचा परवलीचा संकेत यांची नंतरही आवश्यकता असेल. तरी ते स्मरणात ठेवावेत अथवा नंतर इमेलमधून घ्यावेत.
४. **http://campus.unipune.ac.in** या संकेतस्थळावरून बाहेर न पडता लगेच पिंवा नंतर Log in करून तुम्ही अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु करा. शक्यता त्यात सर्व तपशील नीट भरा.
५. तुमचे एखाद्याचित्र स्कॅन करून त्यावर जोडा. तेच छायाचित्र तुमच्या ओळखपत्रावर लावण्यासाठी प्रवेश नक्की कराल तेव्हा (म्हणजे अभ्यासक्रम शुल्क भरल्यानंतर) आणा.
६. **अर्ज पूर्ण भरून झाला की मगच "Create Challan" हा पर्याय दिसेल. त्यावर टिचपी मारून दिसणा-या अर्जाची प्रत छापावी. त्याची - अर्ज, बुलीनामा, व बँकेचे चलन - अशी एप्लेन ३ पाने असतील. चलनावर तुमचा अर्ज क्रमांक ही असेल.**
७. पंधी पंधी तपशील भरण्यात चूक झाली म्हणून नवा अर्ज भरण्याची वेळ येते. अशा वेळी तुम्ही जो अर्ज सादर करणार आहात त्याचेच चलन वापरून बँकेत पैसे भरण्याची दक्षता घ्या. **अन्यथा तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.**
८. नव्याने एखादी भाषा शिकू इच्छिणा-यांनो, तुम्ही एखादी शिक्षा अधिका भाषांच्या अभ्यासक्रमांसाठी अर्ज करून ठेवू इच्छित असल्यास प्रत्येक अभ्यासक्रमासाठी नव्याने चलन निर्माण करून प्रत्येकी ३०० रुपये भरावे लागतील. तुमचे नाव एखादी शिक्षा जास्त अभ्यासक्रमांच्या गुणवत्ता यादीत आले तरी **प्रवेश पत्रातल्यातरी एखाद्या अभ्यासक्रमाला घेता येईल.** इतर अभ्यासक्रमांच्या अर्जाचे ३०० रुपये परत मिळणार नाहीत.
९. अर्ज व बुलीनामा यांवर सही करावी.
१०. आवश्यक त्या सर्व पत्रागदपत्रांची **साक्षात्पत्र सत्यप्रत (attested photocopies)** अर्जाला जोडावी. **भारतीय भाषा विभागात सत्यप्रतीचे साक्षात्पत्र करून मिळणार नाही.** मात्र अर्जदार स्वतः अर्ज सादर करत असेल तर स्वयंसाक्षात्पत्र ग्राह्य होईल.
११. **सरसफट सर्वांनीच अर्ज दाखल करताना मूळ पत्रागदपत्र दाखविले पाहिजेत.**
१२. **अर्जासोबतच्या चलनाद्वारे बँक ऑफ महाराष्ट्र पिंवा एच्.डी.एफ.सी. बँक यांच्या पत्रातल्याही शाखेत अर्जाचे शुल्क रु. ३००/- भरावे. त्या चलनाचे दोन भाग तुम्हाला शिकवा मारून परत मिळतील. त्यातील एका भाग अर्जासोबत जोडायचा आहे. दुसरा तुमच्यासाठी आहे. तोही अर्ज सादर करताना बरोबर आणायचा आहे.**

१३. वरील सर्व कागदपत्रे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परकीय भाषा विभाग, गोपाळ कृष्ण गोखले रस्ता, पुणे ४११ ००४ येथे **समक्ष येऊन** सुपुर्द करा. सोबत पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे आणावीत. चलनाच्या तुमच्या प्रतीवर तारीख व शिक्का मिळेल.

**महत्वाचे:** पदविका अभ्यासक्रमांसाठी दहावीचे गुण जरी लागत नसले तरी नावाच्या पडताळणीसाठी सर्वानीच दहावीची गुणपत्रिका आणावी. तसेच त्या त्या भाषेचे आवश्यक पूर्वज्ञान दर्शवणा-या मूळ गुणपत्रिकाही आणाव्यात.

१४. सर्व जलद प्रमाणपत्र अभ्यासक्रमांसाठी (Intensive Certificate) गुणवत्ता याद्या **S.S.C.** वा **समकक्ष परीक्षेतील गुणांवर** तसेच आरक्षणाचे नियम पाळून केल्या जातील.

१५. सर्व अभ्यासक्रमांच्या गुणवत्ता याद्या विहित तारखेला परकीय भाषा विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गोपाळ कृष्ण गोखले रस्ता, डेक्कन जिमखाना, पुणे ४११००४ येथे सूचना फलकावर लावण्यात येतील व **http://campus.unipune.ac.in** या संकेतस्थळावरही उपलब्ध असतील.

१६. आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी कृपया -

a. जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार त्याच अवधीत यादीत आपले नाव व तुकडी पाहून घ्यावी.

b. **http://campus.unipune.ac.in** या संकेतस्थळावर जाऊन आपले खाते पुन्हा उघडून त्यात अभ्यासक्रमाच्या शुल्काचे चलन निर्माण करावे व त्याची छापील प्रत घेऊन **बँक ऑफ महाराष्ट्र किंवा एच्.डी.एफ्.सी. बँक यांच्या कोणत्याही शाखेत शुल्क भरावे. त्या चलनाचे दोन भाग तुम्हाला शिक्का मारून परत मिळतील.**

c. त्यातील एक भाग परकीय भाषा विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गोपाळ कृष्ण गोखले रस्ता, डेक्कन जिमखाना, पुणे ४११ ००४ येथे आणून द्यावा व दुस-या भागावर मिळाल्याची पोच घ्यावी.

d. सोबत ओळखपत्रासाठी अर्जावर स्विकार करून लावलेल्या छायाचित्राची प्रत आणावी.

**कृपया लक्षात घ्या -**

१. नव्याने एखादी भाषा शिकू इच्छिणा-यांनो, तुम्ही एकापेक्षा अधिक भाषांच्या अभ्यासक्रमांसाठी अर्ज करून ठेवू इच्छित असल्यास प्रत्येक अभ्यासक्रमासाठी नव्याने चलन निर्माण करून प्रत्येकी ३०० रुपये भरावे लागतील. तुमचे नाव एकापेक्षा जास्त अभ्यासक्रमांच्या गुणवत्ता यादीत आले तरी **प्रवेश कोणत्यातरी एकाच अभ्यासक्रमाला घेता येईल.** इतर अभ्यासक्रमांच्या अर्जाचे ३०० रुपये परत मिळणार नाहीत.

२. नव्याने एखादी भाषा शिकू इच्छिणा-यांनो, तुम्ही कोणतीतरी एकच भाषा निवडून त्यासाठी अर्ज केलात पण त्या भाषेसाठी खूपच जास्त अर्ज आले तर तुम्हाला त्याच प्रवेश फीमध्ये दुस-या भाषेच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येईल. मात्र त्यासाठी तुम्ही तशी तयारी अर्ज करतानाच नमूद केलेली असली पाहिजे. असे प्रवेश तिस-या गुणवत्ता यादीची प्रवेशप्रक्रिया संपल्यानंतर होतील व त्याबाबत तुमच्याशी इ-मेलने संपर्क साधला जाईल.

३. अर्ज स्वीकारला म्हणजे तुम्हाला प्रवेश मिळाला असे नाही.

४. अपूर्ण तसेच सोबत साक्षांकित सत्यप्रती न जोडलेले अर्ज गुणवत्ता यादी तयार करताना विचारात घेतले जाणार नाहीत.

५. कोणत्याही कारणाने मुदतीनंतर किंवा परकीय भाषा विभागाखेरीज इतरत्र सादर केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
६. चुकीची माहिती सादर केलेली आढळल्यास तुमचा प्रवेश रद्द होऊ शकतो. अशा परिस्थितीत तुमचे शुल्क परत देता येणार नाही याची नोंद घ्यावी.
७. तुमचे नाव गुणवत्ता यादीत लागल्यानंतर <http://campus.unipune.ac.in> या संकेतस्थळावर जाऊन आपले खाते पुन्हा उघडून त्यात अभ्यासक्रमाच्या शुल्काचे चलन निर्माण करावे व त्याची छापील प्रत घेऊन **बँक ऑफ महाराष्ट्र किंवा एच्.डी.एफ्.सी. बँक यांच्या कोणत्याही शाखेत शुल्क भरावे. त्या चलनाचे दोन भाग तुम्हाला शिक्का मारून परत मिळतील.** त्यातील एक भाग परकीय भाषा विभाग, पुणे विद्यापीठ, गोपाळ कृष्ण गोखले रस्ता, डेक्कन जिमखाना, पुणे ४११००४ येथे आणून द्यावा व दुस-या भागावर मिळाल्याची पोच घ्यावी.
८. विहित वेळेत सादर चलनाचा भाग आणून न दिल्यास तुमचा प्राधान्यक्रम नाहीसा होईल. मग पुढील गुणवत्ता याद्यांतील उमेदवारांचा त्यावर हक्क निर्माण होईल व सर्वात शेवटी तिस-या यादीनंतरही जर जागा उरल्या तरच पुन्हा तुमचा विचार होईल.
९. तुम्ही प्राधान्याने मागितलेली तुकडी तुम्हाला मिळेलच असे नाही. त्याचा उलगडा गुणवत्ता यादी जाहीर होतानाच केलेला असेल. एकदा मिळालेली तुकडी बदलून मिळणार नाही.